

जलसंपदा विभागात दि. ०१/०१/१९९८ ते दि. ३१/१२/२००४ या कालावधीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावर नियुक्त झालेल्या कर्मचा-यांची अंतरिम ज्येष्ठतासूची

महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग,
शासन परिपत्रक, क्रमांक :- ज्येष्ठता- १२११/(२८९/२०११) आ.(तांत्रिक),
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२ .
दिनांक :- १४/१०/२०११.

संदर्भ :- १.शासन परिपत्रक, पाटबंधारे विभाग, क्रमांक -ज्येष्ठता ११०१/(२४७/२००१)आ.(तांत्रिक), दि.३१.०७.०३.

२.शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग क्रमांक-ज्येष्ठता ११०५/६४/२००५/आ(तांत्रिक), दि.२८.७.०६.


परिपत्रक

जलसंपदा विभागात दि. १/१/९८ ते दि. ३१/१२/२००२ या कालावधीत कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) या पदावर नियुक्ती दिलेल्या कर्मचा-यांची अंतिम ज्येष्ठतासूची संदर्भ क्र.१ येथील शासन परिपत्रकान्वये प्रसिध्द करण्यात आली होती. त्याचप्रमाणे दि. १/१/२००३ ते दि. ३१/१२/२००४ या कालावधीत कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) या पदावर नियुक्ती दिलेल्या कर्मचा-यांची अंतिम ज्येष्ठतासूची संदर्भ क्र. २ येथील शासन परिपत्रकान्वये प्रसिध्द करण्यात आली होती. सदर ज्येष्ठतासूच्यांमध्ये तदनंतर झालेल्या सुधारणा विचारात घेवून आता दि.१/१/१९९८ ते दि.३१/१२/२००४ या कालावधीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदावर नियुक्त झालेल्या कर्मचा-यांची दि. ३०/९/११ अखेरची ज्येष्ठतासूची सोबतच्या परिशिष्टाप्रमाणे अंतरिम स्वरूपात प्रसारित करण्यात येत आहे.

सर्व मुख्य अभियंता तसेच सर्व अधीक्षक अभियंता यांना विनंती करण्यात येते की, सदर ज्येष्ठतासूची सर्व संबंधित कर्मचा-यांच्या निदर्शनास आणून सदर ज्येष्ठतासूचीमध्ये काही आक्षेप किंवा त्रुटी असल्यास त्या दि. ३०/११/२०११ पर्यंत शासनास सादर करावीत. सदर दिनांकानंतर प्राप्त आक्षेपांवर शासन स्तरावर विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०१११०१४१६०१३४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(द. अ. शिंदे)
शासनाचे अवर सचिव

सहपत्र:- परिशिष्ट.

प्रत :-

१. जलसंपदा विभागातील सर्व मुख्य अभियंता.
२. मुख्य अभियंता ल.पा.(स्थानिक स्तर), पुणे.
३. सर्व अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग.

प्रत :- १.आ(शा.अ.)/आ(स.अ.श्रेणी-२)/आ(ज्येष्ठता)/आ(वर्ग-२) कार्यासने, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. आ.(तांत्रिक) संग्रहार्थ .

परिशिष्ट

जलसंपदा विभागात दिनांक ०१/०१/१९९८ ते दिनांक ३१/१२/२००४ या कालावधीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) म्हणून नियुक्ती दिलेल्या कनिष्ठ अभियंत्यांची अंतरिम ज्येष्ठतासूची

अनुक्रमांक	नांव	जातप्रवर्ग	जन्मदिनांक	शैक्षणिक अर्हता	क.अ.म्हणून नियुक्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७
१००६९	व्ही.एम.औढे	खुला	२५-०७-१९६७	बी.ई.(सिव्हील)	१२-०२-१९९८	
१००७०	कुमारी व्ही.डी. रेवशेट्टे	खुला	०५-०१-१९६९	बी.ई.(सिव्हील)	१२-०२-१९९८	
१००७१	व्ही.एस.कोहाळे	खुला	०५-०७-१९६९	बी.ई.(सिव्हील)	१२-०२-१९९८	
१००७१ अ	के.एन.खोब्रागडे	इ.मा.व.	३०-०७-१९७०	डी.सी.ई.	०७-०३-१९९८	जूना ज्ये.सूची क्र. १०२३७ .शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७.
१००७२	तानाजी अर्जुन खाडे	अ.जाती	०१-०५-१९७६	डी.सी.ई.	१८-०३-१९९८	जातप्रमाणपत्राची पडताळणी झालेली आहे.
१००७३	एच.आर.मुंडे	भ.ज. (ड)	२५-०३-१९६६	बी.ई.(सिव्हील)	१७-०४-१९९८	
१००७४	पाटील प्रमोद बाबुराव	इ.मा.व.	३०-०१-१९६६	डी.सी.ई.	२७-०४-१९९८	
१००७५	पाटील किरण शाळीग्राम	इ.मा.व.	०१-०३-१९६७	डी.सी.ई.	२७-०४-१९९८	
१००७६	श्रीशैल धनाप्पा हलकुडे	इ.मा.व.	२६-०२-१९७१	डी.सी.ई.	२७-०४-१९९८	
१००७७	राजेंद्र विष्णू सावंत	खुला	०६-१२-१९७३	बी.ई.(सिव्हील)	२७-०४-१९९८	
१००७८	बलभीम कृष्णा चोपडे	खुला	०१-०६-१९६५	डी.सी.ई.	२९-०४-१९९८	
१००७९	प्रकाश दत्तात्रय धुमाळ	खुला	१८-१२-१९७५	डी.सी.ई.	२९-०४-१९९८	
१००८०	भास्कर राजाराम नन्नवरे	अ.जा	१५-०६-१९६५	डी.सी.ई.	३०-०४-१९९८	
१००८१	उमेश विठ्ठल कंगणकर	अ.जाती	११-०४-१९७५	डी.सी.ई.	१८-०५-१९९८	
१००८२	सुनिल बाबुराव वाकचौरे	इ.मा.व.	१४-१०-१९६४	डी.सी.ई.	१६-०६-१९९८	
१००८३	आर.एस.निकम	इ.मा.व.	०२-०५-१९७१	बी.ई.(सिव्हील)	१०-०७-१९९८	
१००८४	शेख मुजफरोद्दीन जियाअुद्दीन	खुला	१०-०३-१९६२	डी.सी.ई.	२०-०७-१९९८	
१००८५	शरद दिनकर कांबळे	अ.जा	०१-०६-१९६६	डी.सी.ई.	२१-०७-१९९८	
१००८६	चव्हाण पी.एस.	अ.जाती	१९-०६-१९६२	---	०१-०८-१९९८	
१००८७	चाबुकस्वार किरण प्रभाकर	अ.जाती	२९-११-१९७८	डी.सी.ई.	०४-०८-१९९८	
१००८८	डावरे प्रभाकर सुकदेव	खुला	०६-०१-१९६६	डी.सी.ई.	०६-०८-१९९८	
१००८९	महेश रामचंद्र रसाळ	खुला	०३-११-१९६९	बी.ई.(सिव्हील)	११-०८-१९९८	
१००९०	ए.डी.गद्रे	खुला	२०-०९-१९५८	आय.टी.आय. (डिप्लोमा)	१९-०८-१९९८	

१	२	३	४	५	६	७
१००९१	बी.एस.नांदवटे	खुला	१२-०३-१९६७	डी.सी.टी.	१९-०८-१९९८	
१००९२	सचिन जगन्नाथ चव्हाण	खुला	२८-०९-१९७७	डी.सी.ई.	२५-०८-१९९८	
१००९३	सचिन माणिकचंद सुंदेचा	खुला	२२-०९-१९७२	डी.सी.ई.	०४-०९-१९९८	
१००९४	पाटील मुरलीधर भाऊराव	इ.मा.व.	०१-०६-१९७३	डी.सी.ई.	०४-०९-१९९८	
१००९५	राजेंद्र नामदेव गर्जे	भ.ज.(क)	१५-०१-१९६३	डी.सी.ई.	०७-०९-१९९८	
१००९६	दांडेकर सुनिल रामचंद्र	इ.मा.व.	०१-०६-१९७०	डी.सी.ई.	०७-०९-१९९८	
१००९७	महेश माधवराव कुलकर्णी	खुला	२४-०१-१९७१	डी.सी.ई.	०७-०९-१९९८	
१००९८	प्रदीप राजाराम लोधे	भ.ज.(ड)	०१-०१-१९७३	डी.सी.ई.	०७-०९-१९९८	
१००९९	चौधरी शशीकांत गंभीर	इ.मा.व.	१३-११-१९७३	डी.सी.ई.	०७-०९-१९९८	
१०१००	गोवर्धने प्रशांत त्रंबक	खुला	०२-०५-१९७४	डी.सी.ई.	०७-०९-१९९८	
१०१०१	सुनिल पंडीत क्षिरसागर	खुला	१२-१०-१९७०	डी.सी.ई.	०८-०९-१९९८	
१०१०२	किरण ज्योतीराम भांडवलकर	खुला	२५-०७-१९७७	बी.ई.(सिक्कील)	०८-०९-१९९८	
१०१०३	पाटील राजेंद्र गंभीर	इ.मा.व.	०२-०३-१९६६	डी.सी.ई.	०९-०९-१९९८	
१०१०४	एस.यु.कुलकर्णी	खुला	१०-०७-१९७४	डी.सी.ई.	१०-०९-१९९८	
१०१०५	अ.ल.जाधव	अ.जाती	०१-०६-१९७५	डी.सी.ई.	१०-०९-१९९८	
१०१०६	सुनिल शंकर जाधव	अ.जाती	१६-०२-१९६७	डी.सी.ई.	११-०९-१९९८	
१०१०७	ए.यु.बाजड	इ.मा.व.	१९-०६-१९६७	डी.सी.ई.	११-०९-१९९८	
१०१०८	जयवंतराव पी.पाटील	खुला	१०-१२-१९७२	बी.ई.(सिक्कील)	१४-०९-१९९८	
१०१०९	चौधरी किरण प्रल्हाद	इ.मा.व.	२८-०५-१९७६	डी.सी.ई.	१४-०९-१९९८	
१०११०	पवार रामदास सुखदेव	इ.मा.व.	०१-०६-१९६८	डी.सी.ई.	१५-०९-१९९८	
१०१११	संदीपकुमार केरुभाऊ शेळके	खुला	१०-१२-१९७६	डी.सी.ई.	१५-०९-१९९८	
१०११२	ए.एम.मुळे	खुला	०१-०६-१९६९	डी.सी.ई.	१६-०९-१९९८	
१०११३	धैर्यशील बा.पाटील	खुला	१८-०३-१९७१	डी.सी.टी.	१६-०९-१९९८	
१०११४	जी.आर.हटवार	इ.मा.व.	०८-०७-१९७२	बी.ई.(सिक्कील)	१७-०९-१९९८	
१०११५	बाजड अनिल उतमराव	वि.मा.प्र.	१९-०६-१९६७	डी.सी.ई.	१९-०९-१९९८	
१०११६	बाबासाहेब उर्फ योगेश पुंडलिक पोळ	अ.जाती	०१-०७-१९७५	डी.सी.ई.	२४-०९-१९९८	
१०११७	पाटील कैलास घमन	इ.मा.व.	०१-०६-१९६२	डी.सी.ई.	२५-०९-१९९८	
१०११८	ए.एन.कुंभार	इ.मा.व.	०७-०३-१९६४	डी.सी.ई.	०६-१०-१९९८	
१०११९	संजय नारायण मेटे	खुला	१०-०२-१९६८	डी.सी.ई.	१७-१०-१९९८	
१०१२०	पाडेकर युवराज खंडू	खुला	०५-१०-१९६९	डी.सी.ई.	१७-१०-१९९८	
१०१२१	विलास रामचंद्र गुटाळ	खुला	२५-०७-१९७३	डी.सी.ई.	१७-१०-१९९८	
१०१२२	संजय साहेबराव राजगुरु	अ.जाती	३०-१२-१९७५	डी.सी.ई.	२७-१०-१९९८	जातप्रमाणपत्राची पडताळणी झालेली आहे.
१०१२३	एस.एम.जाधव	खुला	०१-०६-१९७८	डी.सी.ई.	३०-१०-१९९८	

१	२	३	४	५	६	७
१०१२४	प्रशांत द.पिंगळे	इ.मा.व.	१४-०४-१९७६	बी.ई.(सिक्कील)	०३-११-१९९८	
१०१२५	देवरे दिनेश किसनराव	इ.मा.व.	३१-१०-१९७४	डी.सी.ई.	०८-०१-१९९९	
१०१२६	एन.एन.मोरे	खुला	१०-०८-१९७०	बी.ई.(सिक्कील)	१०-०१-१९९९	
१०१२७	टी.एस.दायमी	इ.मा.व.	०५-०५-१९६१	बी.ई.(सिक्कील)	१६-०१-१९९९	
१०१२८	द.ए.कोळेकर	इ.मा.व.	२०-०६-१९६३	ए.एम.आय.ई.	१६-०१-१९९९	
१०१२९	एम.बी.लिगाडे	खुला	०९-१२-१९६४	बी.ई.(सिक्कील)	१६-०१-१९९९	
१०१३०	व्य.गु.पाटील	खुला	०१-०६-१९६६	बी.ई.(सिक्कील)	१६-०१-१९९९	
१०१३१	रहिम दत्तात्रय तांबोळी	इ.मा.व.	०१-०८-१९६८	बी.ई.(सिक्कील)	१६-०१-१९९९	
१०१३२	किरण दत्तात्रय रोटे	वि.मा.प्र.	०२-०६-१९६९	बी.ई.(सिक्कील)	१६-०१-१९९९	
१०१३३	स.का.बेलकुंडकर	खुला	१०-०६-१९७०	बी.ई.(सिक्कील)	१६-०१-१९९९	नांवामध्ये सुधारणा केली., .शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७.
१०१३४	एस.डी.शिंदे	अ.जाती	१०-०६-१९७०	बी.ई.(सिक्कील)	१६-०१-१९९९	
१०१३५	उ.श्री.सोनवणे	अ.जाती	१९-१०-१९७०	बी.ई.(सिक्कील)	१६-०१-१९९९	
१०१३६	शशिकांत मसाजी कांबळे	अ.जाती	०६-११-१९७०	बी.ई.(सिक्कील)	१६-०१-१९९९	
१०१३७	संजय अभिमान क्षीरसागर	अ.जाती	२३-०५-१९७१	बी.ई.(सिक्कील)	१६-०१-१९९९	जातप्रमाणपत्राची पडताळणी झालेली आहे.
१०१३८	धोंडिराम गोविंद सकपाळ	खुला	०२-०३-१९७२	डी.सी.ई.	१६-०१-१९९९	
१०१३९	न.अ.मोमीन	खुला	१६-०२-१९७३	बी.ई.(सिक्कील)	१६-०१-१९९९	
१०१४०	आर.जी.सोमवंशी	खुला	०७-०६-१९६१	डी.सी.ई.	१८-०१-१९९९	
१०१४१	एस.बी.पठाणे	खुला	०४-०५-१९६३	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१४२	संजय दरेप्पा नाविंदगी	इ.मा.व.	१०-१०-१९६३	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१४३	जाधव सुरेंद्र भालचंद्र	खुला	१०-११-१९६४	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१४४	शंकर तुकाराम माने	अ.जाती	०१-०६-१९६५	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	जातप्रमाणपत्राची पडताळणी झालेली आहे.
१०१४५	जी.ई.नेमताबादे	खुला	०९-०६-१९६५	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१४६	राजीव यशवंत खंदारे	अ.जाती	०२-०२-१९६६	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१४७	कि.ह.विभुते	खुला	०३-०५-१९६६	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१४८	एस.पी.बिरादार	खुला	१८-०८-१९६६	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१४९	चाकुरकर एस.एन.	खुला	३१-०३-१९६८	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१५०	ए.एस.झोळ	खुला	०१-०६-१९६८	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१५१	ज्ञा.म.अडसूळ	इ.मा.व.	०५-०६-१९६८	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१५२	जाधव एन.आर.	खुला	२०-०६-१९६८	बी.ई.(स्था)	१८-०१-१९९९	
१०१५३	अ.शि.उमरे	अ.जाती	१६-०७-१९६८	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१५४	मि.बा.सपकाळ	इ.मा.व.	२२-०२-१९६९	बी.ई.	१८-०१-१९९९	जातप्रमाणपत्राची पडताळणी झालेली आहे.
१०१५५	ग.दि.बुचडे	वि.मा.प्र.	०१-०६-१९६९	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१५६	टी.व्ही. मदन	भ.ज.(क)	०१-०६-१९६९	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	जातप्रमाणपत्राची पडताळणी झालेली आहे.

१	२	३	४	५	६	७
१०१५७	वाय.एन.पवार	खुला	०९-०८-१९६९	एम.ई.(स्ट्रक्चर)	१८-०१-१९९९	शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७ नुसार शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा केली.
१०१५८	कि.ल.काटवटे	भ.ज. (ब)	०७-०३-१९७०	बी.ई.	१८-०१-१९९९	जातप्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे.
१०१५९	अ.श्री.माने	खुला	०५-०७-१९७०	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१६०	सु.मा.चव्हाण	खुला	०९-०७-१९७०	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७ नुसार शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा केली.
१०१६१	कलवले ए.आर.	अ.जाती	१४-०८-१९७०	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१६२	चव्हाण एस.एन.	खुला	०७-०९-१९७०	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१६३	स.मा.माने	खुला	०६-०१-१९७१	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१६४	सय्यद पाशा अब्दूल रहेमान	खुला	११-०४-१९७१	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१६५	पारसेवार एस.व्ही.	खुला	१२-०४-१९७१	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१६६	सु.कृ.मोरे	खुला	१५-०४-१९७१	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१६७	वरपे धनंजय चंद्रकांत	खुला	२०-०५-१९७१	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१६८	पाटील एस.एस.	भ.ज.(ड)	०१-०६-१९७१	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१६९	जावेद इसाक इनामदार	इ.मा.व.	०७-०६-१९७१	ए.एम.आय.ई.	१८-०१-१९९९	
१०१७०	व.आ.तिरमारे	अ.जाती	२२-०६-१९७१	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	जातपडताळणी वैध आहे. शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७.
१०१७१	श्री.शि.सुतार	इ.मा.व.	०३-०८-१९७१	बी.ई.	१८-०१-१९९९	जातप्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे.
१०१७२	एस.एस.पाटील	खुला	१४-०९-१९७१	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१७३	स्व.उ.पिसे	इ.मा.व.	२४-११-१९७१	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१७४	संजय द-याप्पा गडगे	भ.ज.(क)	२६-११-१९७१	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१७५	बी.के.पाटील	खुला	१९-१२-१९७१	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१७५ अ	उत्तमकुमार चंद्रकांत मुळे	इ.मा.व.	०५-०५-१९७२	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७.
१०१७६	म.ता.पाटील	खुला	१२-०६-१९७२	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१७७	अ.ह.जाधव	खुला	१९-०६-१९७२	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१७८	सि.वि.गोसावी	खुला	१७-०७-१९७२	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१७९	हे.रा.चौगुले	भ.ज.(ब)	०२-११-१९७२	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१८०	प्रविण पांडुरंग पारकर	खुला	१६-०१-१९७३	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१८१	वि.वि.आंबोळे	खुला	०९-०७-१९७३	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१८२	सौ.सुप्रिया अ.जोशी	खुला	३०-०४-१९७५	बी.ई.	१८-०१-१९९९	

१	२	३	४	५	६	७
१०१८३	सौ.मंजिरी शै.गोविलकर	खुला	१६-०८-१९७५	बी.ई.	१८-०१-१९९९	
१०१८४	पटेल जे.बी.	खुला	२१-०२-१९७७	बी.ई.(सिक्कील)	१८-०१-१९९९	
१०१८५	एस.व्ही.गावडे	भ.ज.(क)	११-०२-१९६६	बी.ई.(सिक्कील)	१९-०१-१९९९	
१०१८६	कुमारी एस.बी.गोरे	इ.मा.व.	१२-०७-१९६६	बी.ई.(सिक्कील)	१९-०१-१९९९	शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७ नुसार शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा केली.
१०१८७	एस.के.तांगडे	इ.मा.व.	०१-०५-१९६८	बी.ई.(सिक्कील)	१९-०१-१९९९	
१०१८८	संजय रघुनाथ जाधव	खुला	०८-०६-१९६९	बी.ई.(सिक्कील)	१९-०१-१९९९	
१०१८९	जे.बी.पटेल	खुला	२१-०२-१९७०	बी.ई.(सिक्कील)	१९-०१-१९९९	शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७ नुसार शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा केली.
१०१९०	वि.प्र.कलेढोणकर	खुला	०१-०२-१९७२	बी.ई.(सिक्कील)	१९-०१-१९९९	
१०१९१	कुमारी एस.पी.आयचित	खुला	०१-१०-१९६७	बी.ई.(सिक्कील)	२७-०१-१९९९	
१०१९२	यु.बी.शिंदे	खुला	१२-११-१९७०	बी.ई.(सिक्कील)	२७-०१-१९९९	
१०१९३	झेरीकुटे के.डी.	अ.जाती	०६-०५-१९६४	बी.ई.(सिक्कील)	२८-०१-१९९९	
१०१९४	डी.व्ही.लांडगे	अ.जाती	०४-०६-१९६४	बी.ई.(सिक्कील)	२८-०१-१९९९	
१०१९५	आर.एस.खापडे	अ.जाती	११-०९-१९६७	बी.ई.(सिक्कील)	२८-०१-१९९९	
१०१९६	राजन गो.खापडे	अ.जाती	१८-०९-१९६७	बी.ई.(सिक्कील)	२८-०१-१९९९	
१०१९७	जे.के.मुनेश्वर	अ.जाती	०५-०६-१९६८	बी.ई.(सिक्कील), एम.ई (स्था .)	२८-०१-१९९९	
१०१९८	बालाजी गं.खरात	अ.जाती	१३-१०-१९६८	बी.ई.(सिक्कील)	२८-०१-१९९९	
१०१९९	रसुदीन फि.शेख	खुला	१४-११-१९६८	बी.ई.(सिक्कील)	२८-०१-१९९९	
१०२००	एस.एस.बन्सोडे	अ.जाती	३०-११-१९६९	बी.ई.(सिक्कील)	२८-०१-१९९९	
१०२०१	म.मु.निरंजन	अ.जाती	०३-०५-१९७१	बी.ई.(सिक्कील)	२८-०१-१९९९	
१०२०२	रविंद्र एस.शेगोकर	अ.जाती	१४-०५-१९७१	बी.ई.(सिक्कील)	२८-०१-१९९९	
१०२०३	रविंद्र आर.विश्वकर्मा	इ.मा.व.	१९-०७-१९७१	बी.ई.(सिक्कील)	२८-०१-१९९९	
१०२०४	झेरी कुंटे दयानंद काशिनाथ	अ.जाती	०५-०६-१९६४	बी.ई.(सिक्कील)	२९-०१-१९९९	
१०२०५	बंगडी डी.बी.	इ.मा.व.	०७-०१-१९६८	बी.ई.(सिक्कील)	२९-०१-१९९९	
१०२०६	एस.सरपाते	अ.जाती	०२-१०-१९६८	बी.ई.(सिक्कील)	२९-०१-१९९९	
१०२०७	ढाकणे अचुतराव तुकाराम	वि.मा.प्र.	२६-०९-१९६९	डी.सी.ई.	२९-०१-१९९९	
१०२०८	एस.पी.वाघमारे	अ.जाती	१६-०४-१९७०	बी.ई.(सिक्कील)	२९-०१-१९९९	जातप्रमाणपत्राची पडताळणी झालेली आहे.
१०२०९	पी.के.महामुनी	इ.मा.व.	०२-०५-१९७१	डी.सी.ई.	२९-०१-१९९९	
१०२१०	जि.व्यं.काकडे	अ.जाती	२०-०६-१९७३	बी.ई.(सिक्कील)	२९-०१-१९९९	
१०२११	एस.एस.अष्टेकर	इ.मा.व.	०६-०८-१९६८	बी.ई.(सिक्कील)	३०-०१-१९९९	

१	२	३	४	५	६	७
१०२१२	महमद हबीर इब्राहीम शेख	खुला	११-०६-१९६९	बी.ई.(सिक्कील)	३०-०१-१९९९	
१०२१३	सुशिलकुमार औदुंबर चेष्टी	खुला	०१-११-१९७१	बी.ई.(सिक्कील)	३०-०१-१९९९	
१०२१४	एस.पी.बारसोळे	इ.मा.व.	०५-०३-१९६४	बी.ई.(सिक्कील)	३१-०१-१९९९	
१०२१५	व्ही.आर.जाजु	खुला	०३-०१-१९६७	बी.ई.(सिक्कील)	०४-०२-१९९९	
१०२१६	सरपे संजय तुकाराम	अ.जाती	२१-०१-१९६७	बी.ई.(सिक्कील)	०८-०२-१९९९	
१०२१७	आर.पी.स्वामी	अ.जाती	१०-०३-१९६५	बी.ई.(सिक्कील)	१०-०२-१९९९	जातप्रमाणपत्राची पडताळणी झालेली आहे.
१०२१८	अब्दुल कयुम पटेल	खुला	०९-०६-१९६२	बी.ई.(सिक्कील)	१२-०२-१९९९	
१०२१९	ओ.बी.काबरा	खुला	०४-०६-१९६५	बी.ई.(सिक्कील)	१२-०२-१९९९	
१०२२०	एस.एम.निटुरे	खुला	०५-०६-१९६६	बी.ई.(सिक्कील)	१२-०२-१९९९	
१०२२१	टी.डी.देशपांडे	खुला	२८-०६-१९६६	बी.ई.(सिक्कील)	१२-०२-१९९९	
१०२२१ अ	एस.एम.पाटील	खुला	२९-०९-१९६८	बी.ई.(सिक्कील)	१२-०२-१९९९	जून ज्ये.सूची क्र. १०२२२७ .शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७.
१०२२२	कोहाळे विक्रम शंकरराव	खुला	०५-०७-१९६९	बी.ई.(सिक्कील)	१२-०२-१९९९	
१०२२३	कुमारी एम.एस.केवळराम	खुला	२१-०३-१९७०	बी.ई.(सिक्कील)	१२-०२-१९९९	
१०२२४	श्रीमती ए.व्ही.पाटील	खुला	०३-०८-१९७२	बी.ई.(सिक्कील)	१५-०२-१९९९	म.अ.सेवा वर्ग-१ मध्ये निवड झाल्याने दिनांक १०.४.२००० रोजी कार्यमुक्त .
१०२२५	सुनिल लक्ष्मण मस्तुद	अ.जाती	०४-०९-१९७१	बी.ई.(सिक्कील)	१७-०२-१९९९	
१०२२६	पी.एन.काळे	अ.जाती	२३-१२-१९६७	बी.ई.(सिक्कील)	१८-०२-१९९९	
१०२२७	एस.एम.पाटील	खुला	२९-०९-१९६८	बी.ई.(सिक्कील)	१८-०२-१९९९	नोंद वगळली. नवीन ज्ये.सूची क्र. १०२२१ अ .शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७.
१०२२८	कुमारी एम.एम.आडगांवकर	खुला	११-०७-१९७४	बी.ई.(सिक्कील)	१९-०२-१९९९	
१०२२९	सय्यद मद्युनिल्ला झियावुल्ला	खुला	०३-०४-१९६५	बी.ई.(सिक्कील)	२३-०२-१९९९	
१०२३०	चंद्रकांत भिमराव यादव	खुला	०१-०६-१९६९	बी.ई.(सिक्कील)	२४-०२-१९९९	
१०२३१	कुमकर उत्तम दगडू	खुला	०५-०६-१९६६	डी.सी.ई.	२६-०२-१९९९	
१०२३२	विजय स.छत्रम	भ.ज.	२६-११-१९७२	बी.ई.(सिक्कील)	०६-०३-१९९९	
१०२३३	आर.एस.पारधी	इ.मा.व.	१६-१०-१९५८	डी.सी.ई.	०८-०३-१९९९	
१०२३४	एस.आर.कुलकर्णी	खुला	१६-१२-१९६७	डी.सी.ई.	०८-०३-१९९९	
१०२३५	र.ह.येवले	अ.जाती	१८-०१-१९६९	डी.सी.ई.	०८-०३-१९९९	

१	२	३	४	५	६	७
१०२३६	पी.ए.गेडाम	अ.जाती	०८-०२-१९७०	डी.सी.ई.	०८-०३-१९९९	
१०२३६ अ	व्ही.जी.बोरकर	अ.जाती	०१-०७-१९७२	बी.ई.(सिक्कील)	०८-०३-१९९९	जूना ज्ये.सूची क्र. १०२४४ .शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७.
१०२३७	के.एन.खोब्रागडे	इ.मा.व.	३०-०७-१९७०	डी.सी.ई.	०८-०३-१९९९	नोंद वगळली. नवीन ज्ये.सूची क्र. १००७९ अ .शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७.
१०२३८	एस.एस.लोहकरे	अ.जाती	०७-०६-१९७१	डी.सी.ई.	०८-०३-१९९९	
१०२३९	टी.के.मेंढे	इ.मा.व.	३०-०६-१९७२	डी.सी.ई.	०८-०३-१९९९	
१०२४०	ए.एस.दांडेकर	इ.मा.व.	२०-१०-१९७२	डी.सी.ई.	०८-०३-१९९९	
१०२४१	गो.बा.चिंतनवार	इ.मा.व.	०६-०९-१९७५	बी.ई.(सिक्कील)	०८-०३-१९९९	
१०२४२	नागोसे निरज चंद्रशेखर	वि.मा.प्र.	२६-११-१९७५	डी.सी.ई.	०८-०३-१९९९	
१०२४३	डी.ए.सुर्यवंशी	--	२९-११-१९६७	डी.सी.ई.	०९-०३-१९९९	
१०२४४	व्ही.जी.बोरकर	--	०१-०७-१९७२	डी.सी.ई.	०९-०३-१९९९	नोंद वगळली. नवीन ज्ये.सूची क्र. १०२३६ अ .शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७.
१०२४५	एम.जी.वैद्य	--	१९-१०-१९७४	डी.सी.ई.	०९-०३-१९९९	
१०२४६	नि.श्री.भोयर	इ.मा.व.	१७-०१-१९६६	डी.सी.ई.	१०-०३-१९९९	
१०२४७	पी.ए.चत्रे	--	२३-०८-१९६९	डी.सी.ई.	१०-०३-१९९९	
१०२४८	सु.मो.चाफले	इ.मा.व.	१२-०१-१९७४	डी.सी.ई.	१०-०३-१९९९	
१०२४९	कुमारी वंदना वा.माऊसकर	इ.मा.व.	१८-१०-१९६८	डी.सी.ई.	११-०३-१९९९	
१०२५०	व्ही.एम.कांबळे	--	२७-१२-१९६७	डी.सी.ई.	१२-०३-१९९९	
१०२५१	रवि मुकुंदराव नेमाणीवार	अ.जाती	२८-०२-१९६६	बी.ई.(सिक्कील)	१७-०३-१९९९	
१०२५२	पाटील एम.एस.	खुला	०८-०२-१९६५	बी.ई.(सिक्कील)	१३-०४-१९९९	
१०२५३	महेंद्र शहाजी खुने	अ.जाती	२५-१२-१९६६	बी.ई.(सिक्कील)	२०-०४-१९९९	
१०२५४	कि.अ.राऊत	इ.मा.व.	२८-०४-१९६३	डी.सी.ई.	२८-०४-१९९९	
१०२५५	राजकुमार आनंदराव पवार	खुला	०१-०६-१९६८	बी.ई.(सिक्कील)	१२-०५-१९९९	
१०२५६	प्र.तु.पाटील	इ.मा.व.	०१-०१-१९७२	डी.सी.ई.	२८-०५-१९९९	
१०२५७	रविंद्र लिलाधर रोटे	इ.मा.व.	२१-०२-१९७३	डी.सी.ई.	२८-०५-१९९९	
१०२५८	र.रा.इंदूलकर	खुला	२०-१०-१९६८	बी.ई.(सिक्कील)	३१-०५-१९९९	
१०२५९	एन.एम.चौधरी	इ.मा.व.	०१-०२-१९७१	डी.सी.ई.	०२-०६-१९९९	
१०२६०	सु.कि.भंगाळे	इ.मा.व.	१७-१०-१९६८	डी.सी.टी.	०४-०६-१९९९	
१०२६१	प्रमोद मधुकर पाटील	खुला	२३-०५-१९७१	डी.सी.ई.	०४-०६-१९९९	
१०२६२	जि.प्र.याज्ञिक	खुला	३०-०५-१९७१	डी.सी.ई.	११-०६-१९९९	

१	२	३	४	५	६	७
१०२६३	जयंत अनंत महाजन	इ.मा.व.	०४-०५-१९६५	डी.सी.ई.	१४-०६-१९९९	
१०२६४	रमेश जनार्दन पाटील	इ.मा.व.	२८-०८-१९६८	डी.सी.ई.	१४-०६-१९९९	
१०२६५	सु.बा.पाटील	इ.मा.व.	१०-०४-१९६५	डी.सी.ई.	२३-०६-१९९९	
१०२६६	तंटक यशवंत गोविंद	इ.मा.व.	१९-०७-१९४९	डी.सी.ई.	०३-०७-१९९९	
१०२६७	एस.आर.कोंडेकर	--	२१-०६-१९५०	डी.सी.ई.	--	*
१०२६८	रविंद्र नाना भट	खुला	०१-०४-१९६३	डी.सी.ई.	२२-०७-१९९९	*
१०२६९	बबन बाळासाहेब बाबर	खुला	०१-०६-१९६२	डी.सी.ई.	०७-०८-१९९९	*
१०२७०	विजय गोपाळराव पागे	खुला	०९-०६-१९६३	डी.सी.ई.	१६-०८-१९९९	*
१०२७१	विकास कल्याण कोकाटे	खुला	२३-०५-१९६३	डी.सी.ई.	०७-०८-१९९९	*
१०२७२	उत्तम मारुती राऊत	इ.मा.व.	०२-०६-१९६३	डी.सी.ई.	३१-०८-१९९९	*
१०२७३	र.मा.गायकवाड	--	११-०४-१९६२	डी.सी.ई.	--	*
१०२७४	धोंडीराम नाथाजी मारकड	भ.ज.(क)	०५-०६-१९५९	डी.सी.ई.	०९-०८-१९९९	*
१०२७५	विलास पांडुरंग गायकवाड	खुला	२७-०७-१९६१	डी.सी.ई.	१२-०८-१९९९	*
१०२७६	ध.म.देशपांडे	खुला	२६-०४-१९६२	डी.सी.ई.	--	*
१०२७७	बाळासाहेब आबुराव मोरे	खुला	०१-०६-१९६३	डी.सी.ई.	१८-०८-१९९९	*
१०२७८	एस.एन.वाघ	भ.ज.(ड)	०५-०१-१९६३	डी.सी.ई.	१९-०७-१९९९	*
१०२७९	यशवंत पां.कवाडे	अ.जाती	१०-१०-१९६०	डी.सी.ई.	२७-०७-१९९९	*
१०२८०	पुंडलीक दा.पिपरे	इ.मा.व.	२०-०६-१९६२	डी.सी.ई.	१९-०७-१९९९	*
१०२८१	आण्णासाहेब निवृत्ती सुर्यवंशी	खुला	०२-०६-१९६१	डी.सी.ई.	०९-०८-१९९९	*
१०२८२	मोहन उत्तरेश्वर बोडके	खुला	०१-०६-१९६२	डी.सी.ई.	०७-०८-१९९९	*
१०२८३	सु.ग.खेरे	खुला	२८-०४-१९६३	डी.सी.ई.	०३-०९-१९९९	*
१०२८४	सुहास लक्ष्मण गायकवाड	खुला	०९-०९-१९६३	डी.सी.ई.	१८-०८-१९९९	*
१०२८५	मनोहर मारुती खाडे	भ.ज.(ड)	०१-०६-१९६४	डी.सी.ई.	०१-०९-१९९९	*
१०२८६	लक्ष्मण स.सुद्रिक	भ.ज.(ड)	०१-०३-१९६४	डी.सी.ई.	१४-०९-१९९९	*
१०२८७	विजय मारुती मारकड	भ.ज.(क)	०१-०६-१९६४	डी.सी.ई.	१२-०८-१९९९	*
१०२८८	अशोक आनंदराव पगार	खुला	१०-०६-१९६१	डी.सी.ई.	३१-०७-१९९९	*
१०२८९	सदाशिव बाळू पवार	खुला	०७-०८-१९६१	डी.सी.ई.	२३-०८-१९९९	*
१०२९०	महादू धर्मा पवार	इ.मा.व.	०१-०६-१९६२	डी.सी.ई.	०३-०८-१९९९	*
१०२९१	राजेंद्र विठ्ठल तायडे	अ.जाती	०९-०५-१९६३	डी.सी.ई.	--	*
१०२९२	पुंडलिक महानिंग बंडगर	भ.ज.(क)	०१-०६-१९६४	डी.सी.ई.	०९-०८-१९९९	*
१०२९३	हे.अ.साळकर	खुला	२८-०७-१९६५	डी.सी.ई.	३१-०७-१९९९	*
१०२९४	शिवाजी काशिनाथ वाघमोडे	भ.ज.(क)	०१-०६-१९६०	डी.सी.ई.	२७-०८-१९९९	*
१०२९५	राजीव पारीसा खोलकुंबे	भ.ज.(ड)	०४-०१-१९६२	डी.सी.ई.	१६-१०-१९९९	*

१	२	३	४	५	६	७
१०२९६	रामचंद्र बापू शिंदे	खुला	०१-०६-१९६२	डी.सी.ई.	०९-०८-१९९९	*
१०२९७	दत्तात्रय बापूसाहेब सावंत	खुला	२६-०७-१९६२	डी.सी.ई.	१७-०८-१९९९	*
१०२९८	विलास नामदेव माने	भ.ज.(क)	०५-०६-१९६०	डी.सी.ई.	०९-०८-१९९९	*
१०२९९	म.ह.चव्हाण	खुला	११-१२-१९६०	डी.सी.ई.	०६-१२-१९९९	*
१०३००	प्रकाश पोपटराव सोनवणे	खुला	०८-०३-१९५९	डी.सी.ई.	२६-०७-१९९९	*
१०३०१	एम.डी.सोनावणे	इ.मा.व.	२४-०४-१९६४	डी.सी.ई.	३०-०७-१९९९	*
१०३०२	यु.यु.देशमुख	खुला	१५-०८-१९६१	डी.सी.ई.	२१-०७-१९९९	*
१०३०३	आण्णासाहेब दिगंबर खांडेकर	भ.ज.(क)	०१-०६-१९६२	डी.सी.ई.	०९-०८-१९९९	*
१०३०४	तानाजी अंबादास जाधव	वि.जा.(अ)	०१-०६-१९५९	डी.सी.ई.	०९-०८-१९९९	*
१०३०५	सोपान संभाजी पासले	खुला	०१-०६-१९६२	डी.सी.ई.	१६-०८-१९९९	*
१०३०६	रविंद्र लक्ष्मण नकाते	खुला	०१-०६-१९६२	डी.सी.ई.	२०-०८-१९९९	*
१०३०७	ग.ना.अत्तरकर	इ.मा.व.	२५-०८-१९६२	डी.सी.ई.	१५-०७-१९९९	*
१०३०८	डी.ए.दैने	इ.मा.व.	२५-०७-१९६३	डी.सी.ई.	३१-०७-१९९९	*
१०३०९	एस.एस.खोडे	इ.मा.व.	२९-०९-१९६२	डी.सी.ई.	१७-०७-१९९९	*
१०३१०	एस.आर.नाईकवाड	इ.मा.व.	०७-०५-१९६१	डी.सी.ई.	२३-०७-१९९९	*
१०३११	के.यु.राऊत	इ.मा.व.	२८-०८-१९६३	डी.सी.ई.	--	*
१०३१२	आर.डी.पत्की	खुला	१०-०२-१९६४	डी.सी.ई.	०५-०८-१९९९	*
१०३१३	जि.बा.पाटील	खुला	०१-०६-१९६२	डी.सी.ई.	१२-०८-१९९९	*
१०३१४	प्र.शि.चव्हाण	अ.जाती	१९-०६-१९६२	डी.सी.ई.	--	*
१०३१५	रा.मो.वडूरकर	इ.मा.व.	०२-०१-१९६३	डी.सी.ई.	१२-०८-१९९९	*
१०३१६	प्र.ऊ.कडू	इ.मा.व.	३०-०८-१९६३	डी.सी.ई.	२०-०७-१९९९	*
१०३१७	त्रिभूवन गोविंद कांदे	भ.ज.(ड)	०१-०६-१९६४	डी.सी.ई.	०७-०८-१९९९	*
१०३१८	प्रमोद सदाशिव केसकर	खुला	०३-०२-१९६५	डी.सी.ई.	०७-०८-१९९९	*
१०३१९	एल.पी.पुरी	भ.ज.(ब)	०१-०६-१९५५	डी.सी.ई.	३०-०७-१९९९	*
१०३२०	अजयकुमार शंकर बनसोडे	खुला	१५-०७-१९६४	डी.सी.ई.	१०-०८-१९९९	*
१०३२१	रघुनाथ विठोबा जाधव	इ.मा.व.	०२-०६-१९६४	डी.सी.ई.	१२-०८-१९९९	*
१०३२२	सु.बा.कुताळ	खुला	०६-०६-१९६२	डी.सी.ई.	२१-०८-१९९९	*
१०३२३	ना.भि.गदादे	इ.मा.व.	०१-०६-१९६३	डी.सी.ई.	१३-०८-१९९९	*
१०३२४	सिध्देश्वर भिमराव पाटील	खुला	०९-०५-१९६५	डी.सी.ई.	२४-०८-१९९९	*
१०३२५	जगदेव बसवंत बिराजदार	खुला	०१-०६-१९६५	डी.सी.ई.	१३-०८-१९९९	*
१०३२६	बी.डी.नांदगावकर	भ.ज.(क)	०७-१२-१९६४	डी.सी.ई.	०५-०८-१९९९	*
१०३२७	बी.एम.मुलगे	खुला	०८-०३-१९६६	डी.सी.ई.	०५-०८-१९९९	*
१०३२८	ए.ई.पठाण	खुला	०२-०६-१९६४	डी.सी.ई.	२७-०९-१९९९	*
१०३२९	रफिक एस.शेख	वि.जा.(अ)	०१-०६-१९६१	डी.सी.ई.	१२-०८-१९९९	*
१०३३०	बी.बी.भिमेवार	खुला	०३-०३-१९६१	ए.एम.आय.ई.	०५-०८-१९९९	*

१	२	३	४	५	६	७
१०३३१	सा.रा.बिरगाळे	भ.ज.(क)	२५-०४-१९६३	डी.सी.ई. /ए.एम.आय.ई.	०५-०८-१९९९	*
१०३३२	जी.पी.थोरात	इ.मा.व.	१६-०९-१९६३	डी.सी.ई.	०५-०८-१९९९	*
१०३३३	रा.ह.हरगुणानी	इ.मा.व.	२४-१२-१९६४	डी.सी.ई.	१७-०७-१९९९	*
१०३३४	आर.बी.देवगडे	इ.मा.व.	०१-१०-१९६४	डी.सी.ई.	३१-०७-१९९९	*
१०३३५	प्रकाश शंकर मांडे	खुला	०१-०६-१९६१	डी.सी.ई.	१२-०८-१९९९	*
१०३३६	उत्तम नारायण रत्नपारखी	इ.मा.व.	०१-०६-१९५५	डी.सी.ई.	२४-०८-१९९९	*
१०३३७	रियाज हुसेन एच.पिरजादे	खुला	१३-०९-१९६१	डी.सी.ई.	२३-०८-१९९९	*
१०३३८	प्र.य.पाटील	खुला	३०-०१-१९६३	डी.सी.ई.	२८-०९-१९९९	* शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७.
१०३३९	तानाजी मारुती बरकाळे	खुला	०१-०७-१९६१	डी.सी.ई.	१३-०७-१९९९	*
१०३४०	शिवाजी अनंत कळके	खुला	०१-०९-१९६१	डी.सी.ई.	१२-०८-१९९९	*
१०३४१	दिलिप श्रीरंग पाटील	खुला	१३-०९-१९६२	डी.सी.ई.	०६-०८-१९९९	*
१०३४२	मकबूल मशाख नदाम	इ.मा.व.	०१-०६-१९६३	डी.सी.ई.	--	*
१०३४३	सिद्राम भिकु चव्हाण	खुला	०१-०६-१९६३	डी.सी.ई.	१९-०८-१९९९	*
१०३४४	सं.ग.लोखंडे	इ.मा.व.	१४-०७-१९६१	डी.सी.ई.	१७-०७-१९९९	*
१०३४५	ज्ञा.शा.शेळके	खुला	१२-०२-१९६२	डी.सी.ई.	१५-०७-१९९९	*
१०३४६	प्र.भि.गाडेकर	अ.जाती	१४-०१-१९६२	डी.सी.ई.	१७-०७-१९९९	*
१०३४७	कै.शा.गिलोरकर	इ.मा.व.	११-०२-१९६२	डी.सी.ई.	१२-०८-१९९९	*
१०३४८	सु.मो.फुलारी	इ.मा.व.	०१-०७-१९६३	डी.सी.ई.	२०-०७-१९९९	*
१०३४९	मु.कि.बोदडे	इ.मा.व.	१७-१०-१९६२	डी.सी.ई.	--	*
१०३५०	रघुनाथ गणपती मगदुम	--	०१-०६-१९६३	डी.सी.ई.	--	*
१०३५१	बाळू शंकर पाटील	खुला	०१-०६-१९६३	डी.सी.ई.	१८-०८-१९९९	*
१०३५२	भि.शी.राठोड	वि.जा.(अ)	०१-०७-१९६४	डी.सी.ई.	१६-०७-१९९९	*
१०३५३	वि.कि.राजुरकर	अ.जाती	१०-१२-१९६०	डी.सी.ई.	१६-०७-१९९९	*
१०३५४	हरी भिवा कुंभार	इ.मा.व.	०१-०८-१९६४	डी.सी.ई.	०७-०८-१९९९	*
१०३५५	का.रा.पदमावार	खुला	२८-०७-१९६४	डी.सी.ई.	१७-०७-१९९९	*
१०३५६	सु.ना.गायकी	इ.मा.व.	१५-०६-१९५४	डी.सी.ई.	०७-०८-१९९९	*
१०३५७	बी.बी.कदम	खुला	०२-०१-१९५४	डी.सी.ई.	०७-०८-१९९९	*
१०३५८	बबन गुलाबराव पवार	इ.मा.व.	०८-०८-१९५७	डी.सी.ई.	१७-०८-१९९९	*
१०३५९	सी.जे.गिरसावळे	--	२०-०१-१९६२	डी.सी.ई.	--	*
१०३६०	प्र.नि.सुर्यवंशी	खुला	०२-०६-१९६०	डी.सी.ई.	--	*
१०३६१	डी.एन.विधाते	इ.मा.व.	१९-०१-१९६१	डी.सी.ई.	२३-०७-१९९९	*
१०३६२	रविराज बापू देमाणा	खुला	२८-०५-१९६४	डी.सी.ई.	--	*
१०३६३	व.द.एरुडकर	--	०९-०१-१९६२	डी.सी.ई.	--	*
१०३६४	सु.श्री.पाटील	खुला	०५-०३-१९६३	डी.सी.ई.	२६-०७-१९९९	*
१०३६५	गावडे नागनाथ छगनराव	वि.मा.प्र.	१७-०८-१९६१	डी.सी.ई.	३१-०७-१९९९	*

१	२	३	४	५	६	७
१०३६६	एस.आर.लगास	भ.ज.(क)	१०-०९-१९६३	डी.सी.ई.	०९-०७-१९९९	*
१०३६७	जाधव जगदिश सखाराम	खुला	२०-०४-१९६४	डी.सी.ई.	३१-०७-१९९९	*
१०३६८	यु.पी.खुरुद	इ.मा.व.	०२-०५-१९६३	डी.सी.ई.	०९-०७-१९९९	*
१०३६९	एस.एस.कुलकर्णी	खुला	०६-०७-१९६५	डी.सी.ई.	०९-०७-१९९९	*
१०३७०	पी.एन.गुंडरे	---	०३-०१-१९६३	डी.सी.ई.	०३-०८-१९९९	*
१०३७१	एल.ए.रत्नपारखी	खुला	०२-०७-१९६४	डी.सी.ई.	०९-०७-१९९९	*
१०३७२	आर.यु.सुर्यवंशी	अ.जाती	०७-०७-१९६३	डी.सी.ई.	२०-०७-१९९९	*
१०३७३	सी.जी.हावळे	खुला	०१-०६-१९६२	डी.सी.ई.	०९-०७-१९९९	*
१०३७४	के.आर.साखरे	इ.मा.व.	०१-०५-१९६४	डी.सी.ई.	२१-०७-१९९९	*
१०३७५	दि.म.भेलावे	इ.मा.व.	२१-०४-१९६३	डी.सी.ई.	०७-०८-१९९९	*
१०३७६	के.टी.रणदिवे	इ.मा.व.	२४-११-१९६०	डी.सी.ई.	०२-०८-१९९९	*
१०३७७	वि.का.आवटे	इ.मा.व.	२३-११-१९६४	डी.सी.ई.	११-०८-१९९९	*
१०३७८	वि.दा.हरणे	इ.मा.व.	१८-१०-१९६२	डी.सी.ई.	२२-०७-१९९९	*
१०३७९	उध्दव शंकर यादव	इ.मा.व.	०१-०६-१९६२	डी.सी.ई.	१२-०८-१९९९	*
१०३८०	भाऊसाहेब विठू चौगुले	खुला	०१-०६-१९६३	डी.सी.ई.	०६-०८-१९९९	*
१०३८१	सु.अ.मपारा	खुला	२९-०४-१९६२	डी.सी.ई.	१२-०८-१९९९	*
१०३८२	संजय बा.मुंगळे	खुला	१२-०५-१९६२	डी.सी.ई.	२४-०८-१९९९	*
१०३८३	दिलीप शंकर दाभाडे	इ.मा.व.	२५-१२-१९५८	डी.सी.ई.	--	*
१०३८४	ध.वि.भोसले	खुला	०१-०६-१९६५	डी.सी.ई.	०९-०८-१९९९	*
१०३८५	सु.वि.वेल्हाळ	इ.मा.व.	२१-०३-१९६३	डी.सी.ई.	२०-०८-१९९९	*
१०३८६	जी.आर.दांडेकर	इ.मा.व.	११-११-१९५७	डी.सी.ई.	०१-०८-१९९९	*
१०३८७	संजय सुधाकर देशपांडे	खुला	२५-०७-१९५९	डी.सी.ई.	२४-०८-१९९९	*
१०३८८	र.श.शेख	वि.जा.(अ)	०१-०६-१९६१	डी.सी.ई.	--	*
१०३८९	प्रकाश सुखलाल सोनवणे	इ.मा.व.	१७-०४-१९५०	डी.सी.ई.	२६-०७-१९९९	*
१०३९०	एस.बी.पाटील	भ.ज.(ब)	१५-०८-१९४७	डी.सी.ई.	३१-०७-१९९९	*
१०३९१	प्र.प्र.कुलकर्णी	खुला	२९-१०-१९५४	डी.सी.ई.	०५-०८-१९९९	*
१०३९२	रविंद्र गणपत बोरकर	इ.मा.व.	२९-०७-१९६३	डी.सी.ई.	१७-०८-१९९९	*
१०३९३	आर.आर.पाटील	भ.ज.	०३-०८-१९५५	डी.सी.ई.	०१-११-१९९९	*
१०३९४	रामदास नि.जाऊंदे	अ.जाती	०१-०१-१९५४	डी.सी.ई.	१८-१०-१९९९	*
१०३९५	ए.जी.लांबट	इ.मा.व.	२५-०१-१९५८	डी.सी.ई.	०१-११-१९९९	*
१०३९६	जे.एस.मारसाकरे	--	०७-०२-१९५१	डी.सी.ई.	--	*
१०३९७	एम.एस.चौधरी	खुला	१७-०८-१९६०	डी.सी.ई.	२०-०७-१९९९	*
१०३९८	जानराव स.फारसोकर	अ.जाती	०७-०२-१९५१	डी.सी.ई.	०८-०९-१९९९	
१०३९९	अ.पु.भामरे	इ.मा.व.	११-०४-१९५४	डी.सी.ई.	२५-०१-२०००	वगळले.पत्र क्र. ११०४/(१) आ(तां),दि.७.१.२००४

१	२	३	४	५	६	७
१०४००	अहिरे बी.बी.	इ.मा.व.	०२-१२-१९४८	डी.सी.ई.	२९-१०-२०००	वगळले.पत्र क्र. ११०१/(६८) आ(तां),दि.२०.१.२००४. नवीन ज्ये.क्र.८१४१अ पहावा.
१०४०१	मिस्त्री प्रल्हाद धंजी	इ.मा.व.	०१-०६-१९५७	बी.ई.(स्थापत्य)	१७-०५-२००३	
१०४०२	धाकड चंद्रकांत प्रभाकर	खुला	२०-०१-१९६४	डी.सी.ई.	०३-१०-२००३	
१०४०३	पाथरे राजेंद्र गजानन	इ.मा.व.	२१-१०-१९६२	डी.सी.ई.	०७-१०-२००३	
१०४०४	माळी सखाराम दशरथ	इ.मा.व.	१५-०४-१९६४	डी.सी.ई.	०७-१०-२००३	
१०४०५	कुलकर्णी सुरेश दत्तात्रय	खुला	१०-११-१९६२	डी.सी.ई.	१३-१०-२००३	
१०४०६	कुलकर्णी प्रकाश	खुला	११-०९-१९६३	डी.सी.ई.	१३-१०-२००३	
१०४०७	सासवडे सुधीर	इ.मा.व.	१२-०९-१९६३	डी.सी.ई.	१३-१०-२००३	
१०४०८	जोशी डी.एच.	खुला	१७-०६-१९६५	डी.सी.ई.	१३-१०-२००३	
१०४०९	सोनावणे रामकिशन	इ.मा.व.	०१-०२-१९६६	डी.सी.ई.	१३-१०-२००३	
१०४१०	शेख वाय.वाय.	खुला	०१-०४-१९६४	डी.सी.ई.	१६-१०-२००३	
१०४११	कुलकर्णी निशिकांत	खुला	०१-०५-१९६५	डी.सी.ई.	२१-१०-२००३	
१०४१२	इंगळे प्रल्हाद उकर्डा	खुला	०३-०२-१९६४	डी.सी.ई.	०१-११-२००३	
१०४१३	चौधरी राजेंद्र श्रीकृष्ण	इ.मा.व.	०१-०६-१९६४	डी.सी.ई./ए.एम. आय.ई.	०१-११-२००३	
१०४१४	शितोळे बाबासाहेब गंगाधर	खुला	३१-०३-१९६२	डी.सी.ई.	०३-११-२००३	
१०४१५	पाटील राजेंद्र गुमटराव	खुला	०४-१२-१९६२	डी.सी.ई.	०७-११-२००३	
१०४१६	देशपांडे हेमंत मनोहर	खुला	०६-०६-१९६२	डी.सी.ई.	२१-११-२००३	
१०४१७	ढेंगे सुनिल अंतोबाजी	इ.मा.व.	०३-०६-१९६४	डी.सी.ई.	२९-११-२००३	
१०४१७ अ	थोरात मोहन रामराव	अ.जाती	१६-०९-१९६२	डी.सी.ई.	०१-१२-२००३	शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/ (३०) आ(तां),दि. ०६.०३.२००७
१०४१८	जाधव प्रकाश रामचंद्र	खुला	२९-०७-१९६४	डी.सी.ई.	०२-१२-२००३	
१०४१९	शिंदे रविंद्र रामचंद्र	खुला	०१-०६-१९६१	डी.सी.ई.	०५-१२-२००३	
१०४२०	सासवडे नारायण लहानू	भ.ज.(क)	०६-०१-१९६३	डी.सी.ई.	०१-०१-२००४	
१०४२१	पालकर रघुनाथ शामराव	खुला	०१-०६-१९५८	डी.सी.ई.	०५-०१-२००४	
१०४२२	इंगळे पी.आर.	इ.मा.व.	२०-११-१९५१	स्था.अ.पदविका	११-०८-२००४	
१०४२३	शेख गुलाम जिलानी अब्दूल कादर	इ.मा.व.	२३-०६-१९५२	डी.सी.ई.	२१-०८-२००४	नांवामध्ये सुधारणा केली .शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/ (३०) आ(तां),दि. ०६.०३.२००७
१०४२४	शेख अकबर शेख अनवर	खुला	१०-०२-१९५६	डी.सी.ई.	२१-०८-२००४	शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा केली .शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/ (३०) आ(तां),दि. ०६.०३.२००८

१	२	३	४	५	६	७
१०४२५	बनसोडे केशव रामचंद्र	अ.जाती	१२-०३-१९४७	डी.सी.ई.	२६-०८-२००४	जातप्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे. सेवानिवृत्त दिनांक ३१.०३.२००५.
१०४२६	मोटे प्रशांत सदाशिव	खुला	०७-०५-१९५२	डी.सी.ई.	०१-०९-२००४	
<p>टिप :- अनुक्रमांक १०२६७ ते १०३९७ क्रमांकावरील (शेरा रकान्यात । असे चिन्हांकित) कनिष्ठ अभियंत्यांना शासन निर्णय, पाटबंधारे विभाग, क्रमांक पदोन्नती १२९९/(१८८/९९)आ.(तांत्रिक), दिनांक ७.७.१९९९ नुसार अंशकालिन किंवा दुरशिक्षणाद्वारे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका धारण केलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांसाठी राखून ठेवलेल्या कनिष्ठ अभियंत्यांच्या ५ टक्के कोटयानून पदोन्नती देण्यात आली असून त्यांची ज्येष्ठता सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २१.६.१९८२ च्या अधिसूचनेतील नियम ४ (२) (ब) नुसार ५ टक्के कोटयामधून कनिष्ठ अभियंता पदावर पदोन्नतीसाठी तयार केलेल्या निवडसूचीतील क्रमांनुसार निश्चित करण्यात आलेली आहे.</p>						